

Blue Star Limited Band Box House, 4th Floor, 254 D, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030, India.

T: +91 22 6654 4000 F: +91 22 6654 4001 www.bluestarindia.com

February 24, 2024

BSE Limited National Stock Exchange of India Ltd

Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, C-1, Block G,

Dalal Street, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 001 Mumbai - 400 051

BSE Scrip Code: 500067 NSE Symbol: BLUESTARCO

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement as required under Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations')

With reference to our letter dated February 23, 2024, with respect to Postal Ballot Notice (the 'Notice') dated February 23, 2024 for seeking member's approval for special businesses as set out in the said Notice, pursuant to Regulation 47 of the Listing Regulations and in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with relevant Rules made thereunder, please find enclosed herewith the copies of the advertisement stating the details of Postal Ballot and e-voting as published in the following newspapers:

- a) Financial Express (English All India Edition) issue dated February 24, 2024
- b) Mumbai Lakshadeep (Marathi Mumbai Edition) issue dated February 24, 2024

The copy of the said advertisements are also being made available on the website of the Company at www.bluestarindia.com

Kindly take the same on records.

Thanking you, Yours faithfully, For **Blue Star Limited** 



Rajesh Parte Company Secretary & Compliance Officer

Encl.: a/a

Z:\(01) Blue Star Limited\2023-24\Postal Ballot\4. February 23, 2024\Stock Exchange Compliance\Newspaper Advt

ROC.NO.755/2022/E1

FINANCIAL EXPRESS

## TAMBARAM CITY MUNICIPAL CORPORATION

100 Dated:22.02.2024 **Notice for Inviting Tender (NIT)** 

1. Tenders are invited from the eligible bidders for SBM 2.0 (2023-24) Removal of Legacy Waste dumped 4,92,834 M.T. (6,16,042m3) through Biomining process at Appur of Tambaram City Municipal Corporation.

- 2. Value of the work is Rs.3599.00 lakhs.
- 3. The details of the tender shall be obtained from web portal: https://tn.tenders.gov.in
- 4. The details of the tender shall be downloaded from 29.02.2024 from the portal https://tn.tenders.gov.in 5. The last date for downloading the tender document and the last
- date for uploading / submission of filled up tender document is up to 3.00 pm on 04 .04.2024. 6. The received tenders will be opened at 3.30pm on 04.04.2024 at
- Tambaram Corporation Main Office.
- 7. Pre-Bid Meeting will be held at 11.00 Am on 06.03.2024 at Tambaram Corporation Main Office.
- 8. The value of work, the details of earnest money deposit, and eligibility of bidders are given in the tender document. COMMISSIONER

DIPR/1177/TENDER/2024

TAMBARAM CITY MUNICIPAL CORPORATION

Stressed Asset Management Large Branch: Indian इंडियन बेंक 🦺 Indian Bank

E-AUCTION SALE Bank, Mittal Chamber, 73, 7th Floor, Near Bajaj Bhavan. Nariman Point, Mumbai- 400021 NOTICE Mail Id: armbmumbai@indianbank.co.in -AUCTION ON 14.03.2024 - 11.00 AM to 4.00 PM Under Sartaesi Act 2002 "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS" throug

E-Auction platform provided at the website https://www.mstcecommerce.com APPENDIX-IV-A" [SEE PROVISO TO RULE 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. NOTICE is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below Described immovable property mortgaged charged to the Secured Creditor, the SYMBOLIC / PHYSICAL POSSESSION of which has been taken by the Authorized Officer of Indian Bank, Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS" on the date mention below for recovery as follows:-

Date & Time of Auction: 14.03.2024 - 11.00 AM to 4.00 PM

Sr No	Description of the Property with Property ID No. (Status of Possession)/ Encumbrances on Property/ Date & Time Of Inpection	Name of the Borrower/ Guarantor/ Mortgager with address	Amount of Secured Debt	A)Reserve Price B)Earnest Money & Deposit C) Bid Incremental Amt. (In Rs.)	
	Property No. 1:-EM of residential Combined Flat No.601,602,603 and 604 admeasuring 1840 sq.ft. carpet area on 6th floor of Dosti Elite Tower A, constructed on plot of land bearing Plot No. 104 of the Sion – Matunga East Estate and bearing Cadestal Survey No404/6 & 404A/6 of Sion Division,lying and being situated on Road No. 28 of Scheme No.6, Sion (E), Mumbai in the city and sub registration district of Mumbai. The property is owned by Mrs.Anitha Elango & Mr.Retnasamy Elango. under SARFAESI Act. 1) On or towards East: Railway Track 2)On or towards West: Sies College 3)On or towards North: Building 4)On or towards South: Telephone Exchange Building Property ID No.IDIB3043333891 Encumbrances on Property: Not known to us	Champaklal Industrial Estate Near MTNL Exchange, Sion (East) Mumbai – 400022.  2.Mr. Retnasamy Elango, Director/Mortgagor Flat No.601,602, 603 and 604, 6th Floor, DOSTI ELITE, "A" Tower, near MTNL Exchange, Sion (East) Mumbai – 400022. And A/6 Ground Floor, Harmony Industrial Estate, Kalyan Bhivandi Road, Pimpalgaon-421302 Dist: Thane Maharashtra And 227 Champaklal Industrial Estate Near MTNL Exchange, Sion (East) Mumbai	(Rupees Five Crore Fifty One Lakh Thirty Five Thousand Four Hundred Forty Seven and One paisa Only ) as on 01.01.2024 with further interest, costs, other charges and expenses thereon from 02.01.2024	A) Rs.750.00 Lakhs B) Rs.50.00 Lakhs C) Rs.100000/-	Smt. Kalpana R. Purohit, 981980737

	East Estate and bearing Cadestal Survey No404/6 & 404A/6 of Sion Division,lying and being situated on Road No. 28 of Scheme No.6, Sion (E), Mumbai in the city and sub registration district of Mumbai. The property is owned by Mrs.Anitha Elango & Mr.Retnasamy Elango. under SARFAESI Act. 1) On or towards East: Railway Track 2)On or towards West: Sies College 3)On or towards North: Building 4)On or towards South: Telephone Exchange Building Property ID No.IDIB3043333891 Encumbrances on Property: Not known to us  Date & Time of Inspection: 05.03.2024 between 1.00 pm to 4.00 pm	Mortgagor Flat No.601,602, 603 and 604, 6th Floor, DOSTI ELITE, "A" Tower, near MTNL Exchange, Sion (East) Mumbai – 400022. And A/6 Ground Floor, Harmony Industrial Estate, Kalyan Bhivandi Road, Pimpalgaon-421302 Dist: Thane Maharashtra And 227 Champaklal Industrial Estate Near	Seven and One paisa Only ) as on 01.01.2024 with further interest, costs, other charges and expenses thereon from 02.01.2024	Rs.100000/-	
2	Property No.1:-Office premises, Entire Ground Floor (Built up area-2700 sq.ft) in the building known as Narang Manor Situated at final plot No. 96 of City Survey No. F/454/B on the 15th Road, Near Agarwal Nurshing Home, TPS III, Bandra (West), Mumbai 400050. Boundaries:East: Residential Building.West: 15th Road.North: Casa Trande Building/CTS No. 454 P NO. 96ASouth: Satguru Raman Building.  Property ID No. IDIB3246246228  Encumbrances on Property: Not known to us	Limited. (Borrower Company & Mortgagor) Ground Floor in the building known as Narang Manor Situated at final plot No. 96-B on the 15th Road, Near Agarwal Nurshing Home, TPS III, Bandra (West), Mumbai 400050.  2. Mr. Amit Amarchand Narang	[Rupees Seven Crore Ninety Three Lacs Thirty Three Thousand Four Hundred Ninety Five only] as on 02.10.2018 with further interest, costs, other charges and	A)Rs. 8,68,00,000/- B)Rs. 50,00,000/- C)Rs 100000/-	Smt. Kalpana R. Purohit, 9819807371
3	Property No.1:- Gut No 163,Hissa No B/2 Village Wangani Taluka Roha Dist.Raigad. Plot Area 9000 sq.mtr. As per agreement the property is owned by Mr. Pravin Champalal Parekh.under SARFAESI Act.On or towards East: By Mankeshwar Mandir Road/ Sadanand Ashram Math ,On or towards West: By Railway Track/Mobile Tower, On or towards North: By Mankeshwar Mandir/ Cemeterym, On or towards South: By Wangani Roha Road Property ID No.: IDIB3227089287B Encumbrances on Property:- Not known to us	A,sidhpura indl estate gaiwadi road, Goregaon (west), Mumbai-400104 2.Mr. Pravin champalal Parekh 3.Mrs Pista Devi Champalal Parekh Both Add Are same: 21/23 Mumbadevi Mansion, 2nd floor, shop no 14 Dhanji Street, Mumbai-400003 4.Mr.Pravin champalal parekh 602 New Panchvati CHSL Tilak Vidyalay Road vile parle(East) Mumbai-400057	(Rupees Two Crore Twenty Three lakhs Ninety Thousand Eight Hundred Fifty Six and Paise Twenty Eight Only) (as on 01.01.2024) with further interest at the agreed rate thereon from 02.01.2024	A) Rs.45.00 lacs B)Rs.4.50. Lacs C)Rs.1.00 Lakhs	
4	All that part and parcel of the property consisting of approximately 17.439 cents of land in Survey No622/1, 623/5, 2225/1 together with building thereon situated in Chembukkavu village, Thrissur SRO, Thrissur Dist, Kerala state  Property ID No. IDIB3248397491 (Possession)  Encumbrances on Property: Not Known to us Date & Time of Inspection: 05.03.2024 03:00 Pm To 04:00 Pm	<b>(borrower),</b> Office/Factory Adress: 601-603 Kshitij, Opposite Andheri Sports Complex,	[Rupees Four Crores Eighty Two Lakh Sixty Six Thousand Five Hundred and Forty And Twenty Nine paisa Only] as on 30.09.2023	A)Rs. 210.00 lakhs B)Rs.21.00 lakhs C)Rs.1.00Lakhs	Smt. Kalpana R. Purohit, 9819807371
5	situated on Plot no. 05.Royal Palms Estate, Aarey Milk colony Road, Village Maroshi, Goregaon (East) Mumbai-400065 Property ID No:IDIB30009056553B Encumbrances on Property: Not known to us Date & Time of Inspection: 07.03.2024 from 11:00 am to 04:00 pm	Limited (Erstwhile Tops Security Ltd). Represented by Liquidator Mr. Anshul Gupta Registered Office: 5 Royal Palms Estate, Aarey Milk Colony, Goregaon (East), Mumbai 400065.  2.Dr. Diwan Rahul Nandra (Director / Guarantor)  3.Retd. Major R.C. Nanda (Director/ GuarantorMortgagor)  Both Add Are Same:-14-B, Magnum Towers, 2nd Cross Lane, Lokhandwala Complex, Andheri West, Mumbai 400053.	36,66,28,350.00 [Rupees Thirty Six Crore Sixty Six Lacs Twenty Eight Thousand Three Hundred Fifty only] as on 30.01.2021	A) Rs. 137.00 lacs B)Rs. 13.71 Lacs C) Rs.1,00,000/- A) Rs. 1721.00 lacs B)Rs. 50.00 Lacs C) Rs.1,00,000/-	Smt. Kalpana R. Purohit, 9819807371
6	Property No .1:-Office No: 101, 1st floor, Aawej Heights in the building known as Aawez CHS HSG LTD, S.V.Road, Amboli Naka Andheri (W), Mumbai 400058.  Property ID NoIDIB30048426214A.  Encumbrances on Property-Not known to us  Property No .2:-Flat no: 203 2nd floor, Aawej Heights in the building known as Aawez CHS HSG LTD, S.V.Road, Amboli Naka Andheri (W), Mumbai 400058.  Property ID NoIDIB30048426214B  Encumbrances on Property-Not known to us  Property No .3:-Flat no: 207, 2nd floor, Aawej Heights in the building known as Aawez CHS HSG LTD, S.V.Road, Amboli Naka Andheri (W), Mumbai 400058.  Property ID NoIDIB30048426214C. Encumbrances on Property-Not known to us  Property No .4:-Flat no: 206, 2nd floor, Aawej Heights in the building known as Aawez CHS HSG LTD, S.V.Road, Amboli Naka Andheri (W), Mumbai 400058.  Property ID NoIDIB30048426214D.	2.Late Mrs. Rajni K. Jadhav, Represented by Legal Heir/s. Both are Resident of: 9, Laxmidas Wadi, Sane Guruji Marg, Jacob Circle Mumbai 400011. 3.Mr. Shanavaz Khan Resident of Sarafat Khan House Near B.N.C. School, Marol Maroshi Road Andheri (East) Mumbai 400059. 4. Mr. Vikas Kisan Gaikwad, 6/D,315 Matoshree Nagar, Near Wimco Naka, Ambernath (W)Thane 421501.	[Rupees Eighteen Crore Thirty One Lakh Seventy Eight Thousand Three Hundred Eighty One and Paisa Eighty Nine only]	Rs. 10.94 crore. Rs. 1.10 crore. Rs. 1.06 crore. Rs. 0.10 crore. Rs. 100000/-	Mr. Deepak Kumar Vaishnav 9950075555

**Encumbrances on Property-Not known to us** Bidders are advised to visit the website (www.mstcecommerce.com) of our e-auction service provider MSTC Ltd to participate in online bid. For Technical Assistance Please call MSTC HELPDESK No. 033-22901004 and other help line numbers available in service providers help desk. For Registration status with MSTC Ltd. please contact ibapiop@mstcecommerce.com and for EMD status please contact ibapifin@mstcecommerce.com. For property details and photograph of the property and auction terms and conditions please visit: https://ibapi.in and for clarifications related to this portal, please contact help line number 18001025026 and 011-41106131. Bidders are advised to use Property ID Number mentioned above while searching for the property in the website with https://ibapi.in and www.

Rs. 0.20 crore.

Rs. 0.02 crore

Rs. 0.20 crore.

Rs. 0.02 crore.

Rs.100000/-

mstcecommerce.com Place: Mumbai Date :24.02.2024 **Authorised Officer**  LORDS CHLORO ALKALI LIMITED

CIN: L24117RJ1979PLC002099

REGD. OFFICE: SP-460 MATSYA INDUSTRIAL AREA, ALWAR (RAJASTHAN) - 301030 CORPORATE OFFICE: A - 281, FIRST FLOOR, DEFENCE COLONY, NEW DELHI - 110024 Tel.: +91-11-40239034, Email: secretarial@lordschloro.com Web: www.lordschloro.com

**EXTRACT OF UAUDITED FINANCIAL RESULTS** 

PARTICULARS	Quarter ended		Nine Month ended		Year ended	
	31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
Total income	5,852.95	4,883.17	7,463.35	16,103.64	23,596.87	29,649.42
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(426,99)	(281.80)	1,801.23	(745.50)	6,935.02	7,471.00
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(426.99)	(281.80)	1,801.23	(745.50)	6,935.02	7,471.00
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(320.18)	(122.08)	1,281.72	(474.05)	4,949.31	5,322.30
Total comprehensive income for the period [(comprising profit/ (Loss) for the period and other comprehensive income (after tax))]	(323.58)	(125.55)	1,282.95	(484.22)	4,952.99	5,309.06
Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10/- each)	2,515.39	2,515.39	2,515.39	2,515.39	2,515.39	2,515.39
Other equity excluding revaluation reserve		*	19			S - 381 E2 90 00 W
Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing operations) :						
a) Basic	(1.27)	(0.49)	5.10	(1.88)	19.68	21.16
b) Diluted	(1.27)	(0.49)	5.10	(1.88)	19.68	21.16

- 1. The above un-audited financial results have been reviewed and recommended by the audit committee and further considered & approved by the Board of Directors at their meeting held on 22th February 2024. These results are as per regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015, as amended. The Statutory Auditors have carried out limited review of these results for the period of nine month ended december 31, 2023.
- 2. The above financial results have been prepared in accordance with the principles and procedures of Indian Accounting Standards ("Ind AS") as notified under the Companies (India Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of Companies Act,
- 3. As per Indian Accounting Standards (Ind AS) 108 "Operating Segment", the Company's business falls within a single business segment viz. Chloro alkali sector/production of Caustic Soda.
- Provision for taxation is made at the effective income tax rates

30, 2024 to January 29, 2029

Figures of the previous period have been re-grouped/ re-arranged and/or recasted wherever required.

For Lords Chloro Alkali Limited

Ajay Virmani Managing Director) Place: New Delhi Date: 22.02.2024 DIN: 00758726

### **BLUE STAR LIMITED** (CIN: L28920MH1949PLC006870)

Registered Office: Kasturi Buildings, Mohan T Advani Chowk, Jamshedji Tata Road, Mumbai - 400 020 Telephone No.: +91 22 6665 4000/+91 22 6654 4000; Fax: +91 22 6665 4151 Email: investorrelations@bluestarindia.com: Website: www.bluestarindia.com

### NOTICE

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules"), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations"), read with General Circular Nos.14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, read with other relevant circulars including General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars") and any other applicable provisions, of the Act, rules, regulations, circulars and notifications (including any statutory modification(s), clarification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), approval of the Members of Blue Star Limited (the "Company") is being sought on the following Special Resolutions through Postal Ballot by remote e-voting: Special Resolutions:

 Appointment of Mr G Murlidhar (DIN: 03601196) as an Independent Director of the Company to hold office for a term of five consecutive years commencing from January

Appointment of Mr Vipin Sondhi (DIN: 00327400) as an Independent Director of the Company to hold office for a term of five consecutive years commencing from January 30, 2024 to January 29, 2029

The Company has on Friday, February 23, 2024 sent the Postal Ballot Notice by e-mail to only those Members, who have registered their email addresses with the Company's Registrar & Share Transfer Agent (RTA)/Depository Participants.

Members who have not registered their email address and in consequence could not receive the postal ballot/e-voting notice may temporarily get their email address registered with the Company's RTA, Link Intime India Private Limited, by clicking the link: https://linkintime.co.in/ EmailReg/email\_register.html and by following the registration process as guided thereafter. Post successful registration of the email, the Members would get soft copy of the notice and the procedure for e-voting along with the User ID and the Password to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries, Members may write to <a href="mailto:rnt.helpdesk@linkintime.co.in">rnt.helpdesk@linkintime.co.in</a>

In accordance with the provisions of the MCA Circulars, the Members can vote only through the remote e-voting process. Accordingly, in compliance with Section 108 and 110 of the Act read with the Rules framed thereunder and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to inform you that it has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing e-voting facility to the Members to cast their votes electronically. Further, physical copy of the Postal Ballot Notice along with postal ballot forms and pre-paid business envelope will not be sent to the Members for this Postal Ballot and Members are requested to communicate their assent or dissent through the remote e-voting system only.

The e-voting period will commence on Monday, February 26, 2024 (09:00 hours IST) and will end on Tuesday, March 26, 2024 (17:00 hours IST). During this period the Members of the Company, holding shares either in physical form or in demat form, as on the cut-off date i.e. Friday, February 16, 2024, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and the voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on resolutions is exercised and confirmed by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. A person who is not a Member as on the cut-off date for reckoning voting rights, should treat this Notice for information purpose only

The voting rights of Members shall be in proportion to the number of shares held by them in the paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. Friday, February 16, 2024. The Members may refer to the detailed procedure and instructions for remote e-voting provided as part of the Postal Ballot Notice which is available on the Company's website at www.bluestarindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

The Board of Directors of the Company have appointed Mr Bharat R Upadhyay (Membership No. FCS 5436), failing him Mr Bhaskar Upadhyay (Membership No. FCS 8663) Partners of M/s N L Bhatia & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to conduct the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

The results of the e-voting conducted through postal ballot along with Scrutinizer's Report will be announced either by the Chairman, Vice Chairman & Managing Director, Managing Director, Group Chief Financial Officer, or Company Secretary & Compliance Officer of the Company on or before Thursday, March 28, 2024. The said results along with the Scrutinizer's Report will be available on the Company's website at www.bluestarindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and will also be intimated to the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Ltd, in accordance with the provisions of the Listing Regulations. The Company will also display the said results at its registered office as well as corporate office.

The last date specified by the Company for remote e-voting shall be the date on which the resolutions shall be deemed to have been passed, if approved by the requisite majority.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000/022 - 2499 7000 or send an email request to Ms Pallavi Mhatre, Senior Manager - NSDL at evoting@nsdl.com. The address of NSDL is Trade World, 'A' wing, 4th Floor, Kamla Mills Compound, Senapati Bapat Marg. Lower Parel, Mumbai 400 013, Maharashtra.

Date: February 23, 2024

Place: Mumbai

For Blue Star Limited Rajesh Parte Company Secretary & Compliance Officer Membership No.: A10700

# "IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

INDIAN SCHOOL FINANCE COMPANY PRIVATE LIMITED (CIN - U65921TG1994PTC065392)
Registered Office: Unit No8-2-269/2/52, 1st Floor Plot No.52, Sagar Society, Road No.2, Banjara Hills, Hyderabad-500034

General Notice for Relocation / Consolidation & Merger of the Branch This is to notify the General Public including Customers of Indian Schoo Finance Company Private Limited ("the Company"/"ISFC") that the existing Branch of ISFC, as mentioned below in "Column A" will be relocated and merged with the other existing Branch of ISFC, as mentioned below in "Column B", after three (3) months of this intimation.

	Column A	Column B	State
1	Visakhapatnam Branch	Vijayawada Branch	Andhra Pradesh
ı	Flat No 201, D no: 47-9-20, 2nd Floor,	3rd Floor, Door No:40-6/3-3,	Allullia Flauesi
ı	"Somunaidu Enclave", Dwarakanagar	CoOperative Bank Colony,	
ı	3rd Lane Visakhapatnam, Andhra	Moghalrajpuram, Vijayawada,	
ı	Pradesh - 530016	Andhra Pradesh - 520010.	

Branch for any further assistance. **Sd/- Authorised Officer** Indian School Finance Company Private Limited DATE: 24-02-2024

Kindly go through the official website of ISFC http://www.isfc.in or visit your nearest

NAGPUR MUNICIPAL CORPORATION
Public Health Engineering Dept.

# NOTICE INVITING TENDER

Online Item rate tenders in 'B-2' Form are invited by the Commissioner, NMC, NAGPUR for the following works from registered Contractors in appropriate class of the NMC, Nagpur or registered in CIDCO / MIDC OR ANY GOVERNMENT DEPARTMENT IN INDIA in equivalent class of NMC. Amount Put To Name of Work

No.	Name of Work	Tender (In Rs)	EMD	
01 Beautification of Sonegaon Lake Phase- II		16,08,55,989.00 (Total project cost)	8,04,500/-	
ote	- Tender form, conditions of contract	t and specifications	etc. can be	

downloaded from the e-Tendering portal i.e. https://mahatenders.gov.in. Payment of tender cost shall be paid online using payment gateway only. Note:- 1) Date of sale of e-Tender: 22.02.2024 to 07.03.2024 (upto 4:00 PM) 2) Pre-Bid Meeting: 29.02.2024 4:00 to 4:30 PM CE office NMC 5th floor civil lines Nagpur. 3) Date of submission of e-Tender: 07.03.2024 upto 5.00 PM Date of opening of e- Tender: 09.03.2024 at 11.00 AM. Superintending Engineer (PHE)

Advt. No. 1079 PR Date 22.02.2024 N.M.C., Nagpur

## RICHFIELD FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L65999WB1992PLC055224 REG OFFICE: 2B, GRANT LANE, 2ND FLOOR, KOLKATA - WEST BENGAL, INDIA, 700012

EMAIL: rfsl.nbfo@gmail.com WEBSITE: www.rfsl.co.in.

### NOTICE OF POSTAL BALLOT E-VOTING Members are hereby informed that pursuant to Section 110 and other applicable

provisions, if any of the Companies Act, 2013 (the Act) read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the Rules), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing obligation and Disclosure requirement) Regulation, 2015 (the SEBI Listing Regulation) read with relevant Circulars issued by MCA in view of COVID-19 Pandemic, the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice dated 12th February 2024 on 23th February 2024 only through electronic mode to all those members of the Company whose email address are registered with the Company or with the Depositories as on 16th February, 2024 (Cut-off date). The requirement for sending a physical copy of the Postal Ballot Notice and Postal Ballot Form has been dispensed with MCA circulars.

Members are hereby informed that:

- The Special business & ordinary business for approving the items given in the postal ballot notice are transacted through postal ballot via remote e-voting platform provided by Central Depository Service (India) Limited (CDSL).
- The e-voting commences on 24.02.2024 (Saturday) at 9.00 am (IST) and ends on 24.03,2024 (Sunday) at 5.00 pm (IST) and thereafter, the remote e-voting shall be blocked and voting shall not be allowed beyond the said time.
- Only those members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut -off date, i.e., 16" February 2024 are entitled to cast their votes.
- The Board has appointed Mrs. Lakshmmi Subramanian, Practicing Company Secretary as Scrutinizer for the Postal Ballot.
- Members who have not received the postal Ballot Notice may write to rfsl.nbfc@gmail.com and obtain the same If you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently
- Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.rfsl.co.in under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor,
- Mumbai 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. n case of any queries, Members may write to the RTA at ashoksen@nichetechpl.com The Postal Ballot notice is available on the Company website www.rfsl.co.in., BSE website www.bseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com . Results of

Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East),

Postal ballot shall be declared on or before Saturday, 30" March, 2024 and shall be communicated to BSE Limited and shall be also placed on the Company website at www.rfsl.co.in

Place: Kolkata Date: 24-02-2024 For Richfield Financial Services Limited Mr. Vadasseril Chacko Georgekutty Managing Director DIN: 0919485



Sun TV Network Limited CIN: L22110TN1985PLC012491 Registered Office: Murasoli Maran Towers, 73, MRC Nagar Main Road, MRC Nagar, Chennai - 600 028. Tel. No. 044-44676767 Fax: 044-40676161

### Email: tvinfo@sunnetwork.in Website: www.suntv.in NOTICE NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 108, 110 and other

applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act"), Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations\*), Secretarial Standards issued by the Institute of Company Secretaries of India ("ICSI") on General Meetings ("SS-2") and other applicable Acts, Rules, Circulars, Notifications and Regulations (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), that the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice on February 23, 2024 seeking approval of the members of the company for the re-appointment of Mr. Rajaraman Maheshkumar (DIN: 05263229), as the Managing Director of the Company w.e.f. 01.04.2024 for a further period of 5 (five) years, re-appointment of Mr. Krishnaswamy Vijaykumar (DIN: 03578076), as a Whole Time Director designated as an Executive Director w.e.f. 01.04.2024 for a further period of 5 (five) years and re-appointment of Ms. Kaviya Kalanithi Maran (DIN: 07883203), as a Whole Time Director designated as an Executive Director w.e.f. 01.04.2024 for a further period of 5 (five) years, as detailed in the

In terms of the MCA circulars, the Notice has been sent through electronic mode only to the members of the Company whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company/Registrar and Share Transfer Agent ("RTA") i.e., KFin Technologies Limited ("KFIN"). The Notice interalia indicating the process and manner of remote e-voting is also available on the Company's website www.suntv.in, on the websites of Stock Exchanges where the Company's shares are listed i.e., BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and on the website of KFIN at https://evoting.kfintech.com to enable the members to cast their votes by electronic means in respect of the business proposed to be transacted through

The details pursuant to the Act read with the Rules and MCA Circulars are as under:

Postal Ballot Notice dated February 14, 2024.

- Registered/Beneficial Members holding shares either in physical form or in dematerialised form, as on February 16, 2024 ("the Cut-off Date") only shall be eligible to exercise their right to vote by remote e-voting. A person who is not a member as on the Cut-off Date should treat the Notice for information purpose only.
- Members will have an opportunity to cast their votes remotely on the business as set forth in the Notice through e-voting system. The detailed procedure for casting the votes through e-voting is provided in the Notice. The details are also made available on the website of the Company.
- The remote e-voting period will commence on Monday, February 26, 2024, at 09:00 a.m. and end on Tuesday, March 26, 2024 at 05:00 p.m. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by KFin and voting shall not be allowed thereafter. The last date of e-voting, i.e. March 26, 2024, shall be the date on which the resolutions would be deemed to have been passed, if approved by the requisite
- Once the vote on the resolution is cast, the Member shall not be allowed to change it
- 5. The Board has appointed Mrs. Lakshmi Subramanian, Senior Partner (M. No.: FCS - 3534 CP No: 1087) of M/s. Lakshmmi Subramanian & Associates. Practicing Company Secretaries, Chennai, as the scrutinizer ("Scrutinizer") for conducting the Postal Ballot/ e-voting process in a fair and transparent manner.
- Members may refer to the Notice for detailed instructions on remote e-voting for the Special Business being transacted through Postal Ballot by way of remote evoting. The Results of the e-voting will be declared on or before March 28, 2024, at the Registered Office of the Company. Such Results, along with the Scrutinizer's Report, will also be available on the Company's website www.suntv.in and on KFin's website https://evoting.kfintech.com/public/Downloads.aspx as well as on the website of the Stock Exchanges where the Company's shares are listed viz. www.bseindia.com and

In case of any query and/or grievance, in respect of remote e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFin Website) or contact Mr. Prem Kumar Maruturi, Senior Manager-Corporate Registry, at evoting@kfintech.com or call KFin's toll free No. 1800-309-4001 for any further clarifications.

> By order of the Board of Directors For Sun TV Network Limited R. Ravi

Place: Chennai Date: February 23, 2024

Company Secretary & Compliance Officer

financialexp.epap.in

Encumbrances on Property-Not known to us

Property No .5:-Flat no: 1.1st Floor. Sainath

Apartments Vandrapada Chowk Fatima

school road village Kohoj,khuntawali, Ambernath (W), Dist-Thane, Pin Code

Property ID No.-IDIB30048426214E.

**Encumbrances on Property-Not known to us** 

Property No .6:-Flat no: 4, 2nd Floor,

Sainath Apartments, Vandrapada Chowk,

Fatima school road village Kohoj,

khuntawali.Ambernath (W).Dist-Thane. Pin

Property ID No.-IDIB30048426214F.

Code 421005

### **PUBLIC NOTICE**

Distinctive Nos.161 to 165 of Hoshan ug CHS Ltd. Standing in the name Patole have been reported lost misplaced and that an application for issue of duplicate certificate in respect thereof have been made to Hoshang Baug CHS Managing Committee to whom objection, if any, against issuance of such Duplicate Share Certificates should be made within 15 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgaged nor any loar taken against the flat

Mr. Anjan Patol

#### CORRIGENDUM

Please refer to the Public Notice oublished in Active Times and Mumba akshadeep on 28/01/2024 on behalf on client MR. BARUN KUMAI No. 505, 5th Floor, Rishabraj Classic Building, The Kurarabad Apartmer Co. Operative Housing Societ Limited, Tanaji Nagar, Kurar Villag Malad East, Mumbai 400 097 previously known as Flat No. 205, 2nd Floor, B Wing, Kurarabad Apartment Co Operative Housing Society Limited Tanaji Nagar, Kurar Village, Malad Eas Mumbai 400 097.

n the above advertisement, the egistration date lost/misplace agreement mentioned wrongly 13/03/2000 instead of 28/12/1990. Al oncerned are requested to make a no of the same.

Priyanka B. Vishwakarma Advocate High Court, Mumbai Shop No. 50, Next to Shivling Mandir

Malad East, Mumbai 400 097

#### PUBLIC NOTICE

AMRUTA RAMDAYAL DHOUNDIYAL awful owner of a flat premises situated Flat No. 203. Hari A-Wing, Shree Shi Shakti Co-op. Hsg. Soc. Ltd., Nea Santoshi Mata Mandir, Kurar Village Malad (East), Mumbai 400 097, along wi 5 shares bearing Distinctive Nos.1066 to 1070 (both inclusive) and Share Certificat No. 36.

The Share Certificate No. 36 issued b Shree Shivshakti Co-operative Housing Society Ltd., to an in favour of my client i ost/misplaced. My client has lodged th police complaint about the same at police station.

My client has applied for the duplicate share certificate. Any person/s who have claims on the said shares should lodge such claim within period of 15 (fiftee days from the publication of this notice wi copies of such documents and other proof in support of his/her/their claims/objection on the said share certificate and fo ssuance and transfer the Duplicate Shar Certificate in my client's name. if no claim/objection will be received within the period prescribed above, the society sha free to issue duplicate share certificate is such manner provided under the bye-law of the society to my client.

NAVIN D. SHRIVASTAVA ADVOCAT Off.:19, Laxmi Narayan Shopping Centre Poddar Road Above Kaka Bar & Restauran Malad (East), Mumbai- 400097

ace: Mumbai

Date: 24/02/20

#### PUBLIC NOTICE

Ir. Nagendra Sidram Hanchate w olding an Original Agreement dated 08t ecember 1983 between Shri Jagannat larayan Shetty & Smt. Nalini J. Shett Vendors) and Shri Nagendra Sidrar lanchate & Shri Bharat Sidrar Jnit No. **421**, 4th Floor, Narayan Udyo Owners Premises Society Limited, ndustrial Estate, Lalbaug, Mumbai 12 [said Original Agreement] which lost/misplaced and not found after search.
Our client hereby invite claims from general public on the said Origina greement as our client has not creat any third party rights on the said Origin eement as well as not handed over th id Original Agreement to any thin Person, Firm, Society, Company oration or any Body Corporate

otice is hereby given that our client viz

any Person, Firm, Society, Compan corporation or any Body Corporate havin any claim or lien, with regard to the sai Original Agreement may file such claims of bjections if any, together with relevan cuments within the period of 14 day om the date of this notice to.

M/s. Bhogale & Associates dvocateِّs & Legal Consultant الم 1202, 12<sup>™</sup> Floor, Maa Shakti, Dahisa Udavachal CHS Ltd., Ashokvan, Shiv /allabh Road, Borivali [East], Mumb 400 066.

f no claims or objections, as above, are eceived within the stipulated period, ou clients shall, at future date, treat any sucl claims, objections and/or rights havir been waived, forfeited and / or annulled.

> M/s. Bhogale & Associate Date: 24/02/202

#### **PUBLIC NOTICE**

Notice is given to general public that my client MRS. AMI AJAY TAILY is intend to sale Office premises No. 802 on Eighth (8th) Floor admeasuring 183 sq. ft. RERA Carpet Area in C´wing in the project known as 'KCD LUMIN belonging to KANDIVALI PADMA KAILASH CHS LTD, CT No. 891/A, 891/B & 891/C, VILLAGE KANDIVALI, M.G. Roa Oahanukar Wadi, Kandivali West, Mumbai 400067 pereinafter referred to as "the said office", on Ownershi Basis together with all rights, title, interests, benefits etc

And whereas Original Agreement for sale Between M/s. KCD
HERITAGE PVT. LTD. & MRS. AMI AJAY TAILY Dated 31s Day of December 2020 & Original Agreement for sal between M/s. KCD HERITAGE PVT LTD. & MRS. AMI AJA' TAILY Dated 31st Day of December 2020 was misplaced/no traceable/lost by my client, hereinafter refereed as the "sai agreements". And My Client is in process of sell out the sai shop and shares to any prospective purchaser/s (Mor particularly described in the schedule hereunder written). The said party has also lodge a complain in respect of the lo

document in Kandivali Police Station on 15/12/2023. Los Report No. **117102-2023**.

Any person/persons /bank/institution having any clair objection, right or interest in the said shop/shares/agreeme or any part thereof by way of sale, transfer, assign, mortgag (equitable or otherwise), exchanging, inheritance, leas asements, tenancy, lien, licence, gift, bequest, trust naintenance, possession or encumbrances or any attachment requested to make the same known in writir along with the supporting documents and/or any evidence be Registered Post A.D. to undersigned at the address give pelow within the period of 14 days from the date of publication of this notice with copies of such documents and other proof in support of claims/objections for the transfer of the said sho and regarding the title of the said shop. If no claims/objection is received/raised within the period prescribed above, then m client, MRS. AMI AJAY TAILY can sell, assign, convey th rights in respect of said shop, to any prospective purchase without reference to any such claims and the same if any w

be deemed to have been waived or abandoned SCHEDULE OF THE PROPERTY
Office premises No. 802 on Eighth (8th) Floor admeasurin
183 sq. ft. RERA Carpet Area in C wing in the project know as ['KCD LUMIN'] belonging to KANDIVALI PADMA KAILASI CHS LTD, CTS No. **891/A, 891/B & 891/C**,VILLAGI KANDIVALI, M.G. Road, Dahanukar Wadi, Kandivali Wes Mumbai 400067

Place: Mumbai ate: 24/02/2024

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that Mr. Saifuddin Najmuddin Najmi is a

lawful owner and member of society

clients MR. GOVIND MAVJIBHAI GOTHI

MR. HITESH LALJI VAVIYA. MR. RAJESH

MAVJI GOTHI, are going to purchase the

property i.e open plot of land Admesuring: **7407** SQ.FT, carpet area, having Survey No.

64, Hissa No. 3, C.T.S. No. 2251, & Surve

No. 62 Hissa No. 2 corresponding C.T.S. No.

2252, situated at, Village: Malwani, Taluka

Borivali, (MSD), P/ North Ward, Rathod

Village, Marve Road, Malad (W), Mumba

ANWAR SHAIKH & others and in

confirmation with RS Enterprises, the

urchased the above said property from

NOELLA VICTORIA VARELA nee Dias and

others family members & revenue recor

If anybody having any rights, interest over the

their objection/claim to me in writing togeth

with supporting document within 15 days a

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, दिवंगत मधुसुद

हेबातपुरिया हे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर

जिल्ह्यांच्या नोंदणीकरण जिल्हा आणि उप

जिल्ह्यामधील. आयआयटी मेन गेटसमोर. जैन

मंदिरजवळ. पवर्ड. मंबर्ड ४०००७६ येथे स्थित

'ब्रानकंज" को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट

लिमिटेंडच्या सदिनका क्र. डब्ल्यू-२०, मोजमाप

८१० चौ.फू. कार्पेट क्षेत्रफळ (रेरानुसार), व

त्यासह त्यांकरिता बनविलेल्या करारनामे आपि

कागदपत्रांचे लाभ येथील मालमत्तेच्या संपूर्ण आणि

सदर सदिनका/मालमत्तेच्या संदर्भातील विकासव

आणि मधुसुदन हेबतपुरिया यांच्या दरम्यान बनले मूळ विक्री करारपत्र हे पहिले साखळी करारपत्र

आणि इतर सर्व कागदपत्रे हरवली/गहाळ झार्ल

आहेत आणि अत्यंत परिश्रमपूर्वक शोधून देखील व

ते मधुसुदन हेबतपुरिया यांचे कोणतेही मृत्युपत्र

बनविता दि. २४ जुलै, २०२१ रोजी निधन झाले

त्यानुसार त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सौ. नलिनी

मधुसुदन हेबतपुरिया, आणि तीन मुले विक्रम

कायदेशीर वारस मालकी हक्क सौ. नलिनी

मधुसुदन हेबतपुरिया यांच्या नावे हस्तांतरित

करण्याकरिता हक्कसोड करारपत्र बनवित आहेत

आणि त्यानंतर सदर जागा कोणत्याही योग्र

कोणा व्यक्ती/क्तींचा. कायदेशीर वारस इ. च

गहाळ कागदपत्रांच्या संदर्भात सदर सदिनकेमध्ये,

आणि हक्कसोड करारपत्र बनविण्यास आणि

सदर मालमत्तेच्या विकीस कोणत्याही स्वरुपाच

कोणताही दावा, आक्षेप किंवा हक्क, शीर्षक

हितसंबंध इ. असल्यास त्यांनी त्याच्या समर्थना

आवश्यक कागदपत्रांसह निम्नस्वाक्षरीकारांन

सदर प्रसिद्धीपासन १५ दिवसांच्या आत सचित

करावे, त्यानंतर सदर सूचनेच्या समाप्तीनंतर जर

कोणतेही दावे प्राप्त झाल्यास ते विचारात न घेता

माझे अशील दुख्यम प्रतींसाठी अर्ज करण्याच्य

आणि जर आवश्यक असल्यास, उपरोल्लेखित

सद्रिका/ मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या प्रक्रिय

हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई ४०००७६

सही/

नरेंद्र आर. सिंग

ॲडव्होकेट उच्च न्यायाल

दुकान क्र. ६९, पवई प्लाझ

पूर्ण करतील

दिनांक २४ फेब्रुवारी, २०२४

खरेदीदारा/रांना विक्री करणार आहेत.

हेबतपरीया. डॉ. सत्येन शाह आणि दिप्ती चनिलाल हे त्यांचे केवळ हयात कायदेशीर वारस आहेत.

अनन्य मालक आणि ताबेदार आहेत.

सापडत नाही.

Date: 24/02/2024

he following address given below

Advocate: Ajay S. Yadav

C-98, Shanti Shopping Centre

Mira Road (East) Thane-401107

above said property, whatsoever may send

shows the name of MARIA F. C. DIAS.

100095 from MR. MOHAMMED RAHIL

Sd/- Advocate Sonal K. Bagadia

Add; LG/7,Xth Central Mall, next to Dmart, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai 400067.

### espect of Flat No. 101, Husain **PUBLIC NOTICE**

Taheri C.H.S. Ltd., Fakhri Colony building No. 8/9, Church Road Bhayander (West), Thane - 401107 and having 100% shares in Said Flat Mr. Saifuddin Najmuddin Najm expired on 23/11/2009 and his wif namely Mrs. Jainab S. Nazami died intestate on 22/07/2002 leaving behind (1) Mr. Murtaza Saifuddir Naimi (Son), (2) Mrs. Tasneem Najmi (Daughter-in-law), (3) Abba Yusuf Naimi (Grand Son) and (4 Juzer Yusuf Najmi (Grand Śon) as h surviving legal heirs. However, ther was one more son of Mr. Saifuddir Najmuddin Najmi namely Late Yusu Saifuddin Naimi who was married died on 25/08/2023. Now, the lega heirs are desirous to get 100% shares of the deceased in said flat transferre in favour of their name. Now, an person/heirs of deceased having an claim or objection in respect of the said Flat may inform undersigned i writing at 102. Neelam Accord. Opp HDFC Bank, 150 Ft. Road Bhayander (W), 401 101, within 14 days from the date of this notice failing which, it shall be assumed that no any person(s) has any claim or

H. P. Mehta & Associates Date :24-02-2024 (Advocate)

#### जाहीर सूचना सूचना देण्यात येते की, सौ. मालती होटा उर्फ

मालती मुंखर्जी या हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई ४०००७६ येथे स्थित "नोरिता" को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या ७ व्या मजल्यावरील सदनिका क्र. ७०२. मोजमाप १०८५ चौ.फ. (बिल्टअप क्षेत्रफळ), व त्यासह त्याकरिता बनविलेल्या कराञ्चामे आणि कागदपत्रांचे लाभ येथील मालमत्तेच्या संपूर्ण आणि अनन्य मालक आणि ताबेदार आहेत

त्या तीन कागदपत्रांची साखळी खालीलप्रमाणे सदर सद्रतिकेशी संबंधित

I) गोपी प्रॉपर्टीज डेव्हलपमेन्ट प्रा. लि., त्यामधील एका भागांचे प्रवर्तक आणि विधी के. चांदिरमाणी, अल्पवयीन, तिची आई सौ. रिता के. चांदिरमाणी यांच्याद्वारे, त्यामधील दुसऱ्या भागाचे खरेदीदार यांच्या दरम्यानचे दिनांक २१ डिसेंबर, १९९३ रोजीचे मूळ

II) विधी के. चांदिरमाणी, अल्पवयीन, तिची आई सौ रिता के. चांदिरमाणी यांच्याद्वारे, त्यामधील पहिल्या भागाचे हस्तांतरणकर्ता आणि मे. मायक्रो मेकॅनिकल वर्क्स, त्यामधील दुसऱ्या भागाचे हस्तांतरण प्राप्तकर्ता यांच्या दरम्यानचे अ. क्र. बीडीआर३-४७६९-२००८ नुसार हमीचे उप निबंधक यांच्याकडे नोंदणीकत असलेले दिनांक ११ डिसेंबर, २००० रोजीचे मूळ विक्री करारपत्र व त्यासह मूळ इंडेक्स २ आणि नोंदणीकरण

III) मे. मायक्रो मेकॅनिकल वर्क्स, त्यामधील पहिल भागाचे हस्तांतरणकर्ता आणि सौ. मालती होटा, त्यामधील दुसऱ्या भागाचे हस्तांतरण प्राप्तकर्ता यांच्या दरम्यानचे अ. क्र. बीडीआर३-८२८५-२००१ नुसार हमीचे उप निबंधक यांच्याकडे नोंदणीकृत असलेले दिनांक १४ नोव्हेंबर, २००१ रोजीचे मूळ विक्री करारपत्र व त्यासह मूळ इंडेक्स २ आणि नोंदणीकरण

हे हरवले/गहाळ झाले आहे आणि अत्यंत परिश्रमपूर्वक शोधून देखील ते सापडत नाही.

कोणा व्यक्ती/क्तींचा. कायदेशीर वारस इ. चा सद सदिनकेमध्ये कोणत्याही स्वरुपाचा कोणताही दावा, आक्षेप किंवा हक्क, शीर्षक, हितसंबंध इ. असल्यार त्यांनी त्याच्या समर्थनार्थ आवश्यक कागदपत्रांसह विम्नस्वाक्षरीकारांना सदर प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत सूचित करावे, त्यानंतर सदर सूचनेच्या समाप्तीनंतर जर कोणतेही दावे प्राप्त झाल्यास ते विचारात न घेता, माझे अशील त्याकरिता दुय्यम प्रतींसाठी अर्ज करण्याच्या आणि जर आवश्यक असल्यास, उपरोल्लेखित सदनिका विक्री करण्याच्य प्रक्रिया पर्ण करतील

नरेंद्र आर. सिंग ॲडव्होकेट उच्च न्यायालय दुकान क्र. ६९, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स पवई, मुंबई ४०००७६

दिनांक रेष्ठ फेब्रुवारी, २०२४

## जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. थ्री. राघवजी भाई मानजी भाई काकडीया (पटेल) . जुश्री शांतीनगर को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि मारत क्र.बी-२, सेक्टर ४, शांतीनगर, मिरा रोड पर्व), ठाणे-४०११०७ आणि कष्णा अपार्ट को ... भॉप.हौ.सो.लि., इमारत क्र.१३/१४, शांती पार्क, मेरा रोड (पुर्व), ठाणे या सोसायटीचे सदस्य आहेत भाणि फ्लॅट क्र.३०४/बी-२, मंजुश्री शांतीनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. आणि फ्लॅट क्र.ए/ 90४, इमारत क्र.१३/१४ बाबत संबंधित सोसायटीटा वेतरीत संबंधित फ्लॅटस्करिता ५ शेअर्सचे धारक आहेत गांचे कोणताही वारसदार न करता १३.०७.२०१९ रोजी नेधन झाले. माझे अशील श्री. अरविंद भाई आर nकडीया हे कायदेशीर वारसदार असून अन्य कायदेशी ।।रसदारांच्या नोंद मुक्तता करारनामा अंतर्गत अनुमतीने मसीएस ॲक्ट १९६० अंतर्गत आवश्यक प्रमाणे सर्व भावश्यक प्रक्रिया पुर्ण करून संबंधित सोसायटीच्या ोंदीमध्ये त्यांच्या नावें सदर फ्लॅटस् व शेअर्स हस्तांतरीत रुरुन घेतले आहेत. माझे अशील **श्री. अरविंद भाई आर. काकडीया** यांना भावी खरेदीदाराकडे शेअर्स व डेपॉझिटस्सह फ्लॅट विक्री व हस्तांतर करण्याची इच्छा भाहे आणि खालील स्वाक्षरीकर्ता माझे अशिला वतीने याद्वारे सदर फ्लॅट विक्रीबाबत दावेदार/आक्षेपकत केंवा कायदेशीर वारसदारांकडून दावा किंवा आक्षेप ासेच जर कोणा व्यक्तीस वारसाहक, अधिकार, विक्री, क्षीस, मुक्तता किंवा तारण स्वरुपात काही आक्षेप किंवा ावा मागणी अमल्याम त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकरे गोग्य पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ देवसांत कळवावे. विहित कालावधी समाप्तीनंतर <mark>होणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आ</mark>णि गझे अशील त्यांच्या इच्छेने सदर फ्लॅट/शेअर्सवर व्यवहार करण्यास मक्त असतील.

वकील इस्तियाक दोस्त खान (नटबोल्टवाला). गजला, जनता नट बोल्ट, नारायण नगर, य.बी.आय, समोर एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-८६.

### जाहीर सूचना

असे की, १) श्री. अभयकुमार कांतिलाल बदानी व २) श्रीमती गीता अभयकुमार बदानी हे फ्लॅट क्र.२०१, ए विंग, २रा मजला, क्षेत्रफळ ५१*०* चौ.फु. बिल्टअप, खाखर अपार्टस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, एम.जी क्रॉस रोड क्र.१, कांदिवली (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००६७ या जागेचे मालक/धारक आहेत. असे की, १) अभयकुमार कांतिलाल बदानी व २) गीता अभयकुमार बदानी यांनी आम्हाला कळविले आहे की, खाखर कन्स्ट्रक्शन (एक भाग) आणि श्री. अभयकुमार कांतिलाल बदानी आणि श्रीमती सरोज कांतिलाल बदानी (द्वितीय भाग) यांच्या दरम्यान नोंद क्र.पी-७१७६/९२ अंतर्गत दिनांक १४ ऑगस्ट्र, १९९२ रोजी नोंद असलेले दिनांक २८ मे, १९९२ रोजीचे मुळ विक्री करारनामा हरवले आहे त्यांच्याकडून किंवा अन्य कोणाकडुनही वित्तीय सहायत घेण्यासाठी प्रतिभुती म्हणून कधीही वापरलेले नाही. कांदिवली पोलीस ठाणे येथे लापता नोंव क्र.२४३१२–२०२३ नोंद करण्यात आली आहे जर कोणा व्यक्तीस, संस्थेस, समुह, न्यास, बँक इत्यादींना याबाबत कोणत्याही स्वरुपाच मालकीत्व अधिकार किंवा ताबा किंवा मालकी हक किंवा आक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी त्यांचे अधिकार किंवा दावा मुळ स्वरुपातील सर्व दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांसह व्यक्तिश: येऊन सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसात सादर करावेत. तद्नंतर कोणताही दावा किंवा अधिकार विचारात घेतले जाणार नाही वकील राजेश डी. दोशी

१०४, जुना खोखानी भवन, मानसरोवर स्वीटस् समोर, स्टेशनजवळ, वसई (प.), जि. पालघर-

ठिकाण: वसई दिनांक: २४.0२.२0२४

में पवीणा महेश शेत पत्नी स्व महेश गंगाटास शेत मकान नं ४२९० बिल्डिंग न १५५ परिवर्तन को.ऑ. हा. सो. लिमिटेड, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई –४०००७५ निवासी सभी सम्बंधियो और व्यापारियों को सूचित करती हु की मकान नं. ४२९०, बिल्डिंग न.१५५ परिवर्तन को.ऑ. हा. सो. लिमिटेड, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई –४०००७५) मेरी स्वतः की संपत्ति है और मेरा मेरे पुत्र देवांग महेश शेठ, उसकी पत्नी बिनीता देवांग शेठ और उनर्क पुत्री वेदिका देवांग शेठ के साथ किसी भी प्रकार का कोई आर्थिक संबंध या व्यवहार नहीं है, \_ यदि कोई भी व्यक्ति या संस्था देवांग या उसकी पत्नी के साथ किसी भी प्रकार से कोई भी लेन देन का व्यवहार करेंगे तो वे खुद उसके जिम्मेदार रहेंगे, उसमें मेरा तथा मेरे परिवार का कोई लेना–देना नहीं रहेगा और मेरी या मेरे परिवार की कोई जवाबदारी नहीं होगी। सभी को यह भी सूचित किया जाता है की, मेरे पुत्र देवांग महेश शेठ, उसकी पत्नी बिनीता देवांग शेठ और उनकी पुत्री वेदिका देवांग शेठ का मेरी सम्पति एवं मकान नं. ४२९०, बिल्डिंग न. १५५ परिवर्तन को.ऑ. हा. सो. लिमिटेड, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई -४०००७५ में कोई हक्क या हिस्सा नहीं है और ऊपर दिए गए पत्ते का इस्तेमाल करने का भी हक्क नहीं है। अगर कोई भी कार्यवाही उनके खिलाफ होती है तो उसमें मेरी तथा मेरे परिवार का कोई लेना-देना नहीं रहेगा तथा मेरी या मेरे परिवार की कोई जवाबदारी नहीं होगी। कृपया नोट करे। Date: 24-02-2024 Place: Mumbai

> मिरा-भाईंदर महानगरपालिका रव. इंदीरा गांधी भवन, छन्नपती शिवाजी महाराज मार्ग, ता.जि.ठाणे-४०१ १०१ बांधकाम / विद्युत विभाग

जा.नं. मनपा/सावां/निविदा/ 300 /२०२३-२४

// निविदा सचना क्र. 300 //

मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 09 विकास कार iders.gov.in वर दि.27/02/2024 ते दि.05/03/2024 पर्यंत उपलब्ध आहे. ऑहलाईह निविदा महानगरपालिकेचे संकेतस्थळ येथे वर दि.06/03/2024 रोजी पर्यंत सायं.12.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. प्राप्त निविदा दि.07/03/2024 रोजी सायं.12.30 वाजता निविदाकार अथवा

ठिकाण : आईदर दिनांक : 22/02/2024

शहर अभियंता मिरा आईदर महानगरपालिक

दि. २५/०२/२०२४

अनपा |आवन | ह। इ। १८८३ - २२ TE 22/02/2028

### **PUBLIC NOTICE**

Shrimati Poonam Parashuram Korgaonkar, a member of the Sindhudurg Co-Operative Housing Society Ltd. having address at Building No. 1 Wing A-2/ 2205, Samta Nagar, Kandivali (East). Mumbai - 400101 and holding Flat No. 2205 in the building of the society, died on 13.04.2021 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or other claimants/objector or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of thi notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as in provided under the Bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased members in the capital / property of the society shall be dealt within the manner provided under Bye-Laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society / with the secretary of the society between 9 am. to 9 pm. from the date of publication of this notice till the date of expiry of its period. For Sindhudurg Co-Op. Hs. Society Ltd

Place: Mumbai

**PUBLIC NOTICE** 

otice is hereby given that Shri Kanaiyalal Valia residing at flat no. B-505, Raj Residency Opp. Kamala Vihar Jain Mandir, Mahavir Nagar Dhanukarwadi, Kandivali (West), Mumbai 400 067 was holding, 100% shares, interest title, and rights in Office no. 203, on the 2nd Floor "A" Wing, admeasuring about 362 Sq. Ft Super Built-up area, in the society known as Kailash Tower Cooperative Housing Society Ltd.", situated Behind S.T.C. Colony, Western Express Highway, Andheri (East), Mumbai -

Any person/legal heirs/claimants/objectors having objection or claim by way of sale exchange, mortgage, inheritance, possession gift or otherwise, etc. of whatsoever nature concerning 100% shares and interest in respect of 'the said Office' are requested to nake the same known in writing along with copies of supporting documents in respect of heir objection/claim to the undersigned withir 15 days from the date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned.

Adv. Manisha Prabhi (Advocate High Court) Acme Consultancy Services A23/91, Samarth Sadan, Siddharth nagar, Goregaon (W), Mumbai 400 104 Date: 24/02/2024

### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, नरेश काशिनाथ रसाळ हे घर क्र.१८४२, गाव अर्नाळा, तालुका वसई, जिल्हा पालघर ग्रामपंचायत अर्नाळाच्या मर्यादेत व नोंदणी जिल्हा व उपजिल्हा वसई यांच्या क्षेत्रात असलेल्या जागेचे मालक होते. पुढे नरेश काशिनाथ रसाळ यांचे १७.०२.२०२२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात कुंदा नरेश रसाळ, दामोदर नरेश रसाळ, हेमंत नरेश रसाळ व श्री विलास रसाळ हे कायदेशीर वारसदार आहेत. सदर मालमत्ता इंडोस्टार होम फायनान्स

प्रा.लि.कडे तारण ठेवण्यात येणार आहे. जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेजांवर आणि उपरोक्त हस्तांतरणाबाबत विक्री, बक्षीस भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रका कोणत्याही स्वरुपाचा कोणताही दावा अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात **ॲड. मॉन्सीला क्रास्टो** यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसांत** कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि<sub>/</sub> किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल

ॲड. मॉन्सीला क्रास्टो फ्लॅट क्र.ए/१०२, चावरे आर्केड कोहौसोलि अभिनव हॉस्पिटलच्या वर, नालासोपारा (पश्चिम)-४०१२०३.

दिनांक:२४.०२.२०२४

### **PUBLIC NOTICE**

Notice is given to public at large that my client, MR. DEEPAK VRAJLAL SHAH, is currently the sole owner of the said owned property being **Flat No. 307, Third floor, B** Wing, Ramesh Mandir C.H.S. Ltd, Narsing Lane, Off. S.V. Road, Malad (West) Mumbai-400064, Maharashtra, India, ("the said flat"),

Now MR. DEEPAK VRAJLAL SHAH informed me that, he has lost/misplaced the

following original documents as below:-Original Builder/Developer Agreement Dated. 26th April, 1974 which was made and entered into between M/s. STAR Builders, a Partnership firm thereinafter referred to as the Vendors the party of the one part and SHRI. VARJLAL DEVCHAND SHAF thereinafter referred to as the Purchaser the party of the other part.

Now, MR. DEEPAK VRAJLAL SHAH has lodged the online complaint of lost/misplaced of document/agreement at Malad Police Station, Malad (West), Mumbai-400064 or dated. 12/02/2024 bearing Lost report No. 20092-2024, regarding loss and misplacement of aforesaid original documents.

Now, I call upon any financial institution, person, legal heir having custody of the misplaced original agreement/occupation/possession letter/sale agreement or having any claim, objection against the said intending sale in respect of the said flat, by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession lease, lien or otherwise of whatsoever nature is hereby requested to make the same known in writing along with documentary evidences to the undersigned at Shop No. 17 Ground floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road, Andher (West), Mumbai-400058 within 15 days from the date of publication of this notice failing which the claim of such person, financial institution will be deemed to have beer waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

> MR. BHAVIK S. SHAH B. Com., LL.B Advocate High Court

## जाहिर नोटीस

मे. उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी,

हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

पारिजात को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. नवी मुंबई शाखा - न्यू पनवेल

पत्ताः - पारिजात भवन, प्लॉट नं. १८, सेक्टर नं.१० ओ, नेरुळ (प), नवी मुंबई - ४००७०६.

Place : Mumbai

Date: 24/02/2024

अनुक्रमांक १ ते २

....अर्जदार दावा खकम

जाब देणाऱ्याचे नाव अर्ज दाखल दावा जाब देणार क. १ संजय गजानन मगर १९/१/२४ ५०१ ३६४६२२ १ २ मुरलीधर विनायक पाटील १९/१/२४ ५०१ ३६४६२२ ३ सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना राज्यिटर पास्टाने समन्स पाठविण्या

भालेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक ०१/०३/२०२४ रोर्ज

दुपारी १२.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे या नोटीसीदारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हजर न ाहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नेंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस

तत्पूर्वा आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल म्हणून आज दिनांक १६/ ०२/ २०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे



मे. उप निबंधक, सहकारी संस्था (परसेवा महाराष्ट्र राज्य बिगर कुषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई.

# BLUE STAR

### BLUE STAR LIMITED

(सीआयएन: एल२८९२०एमएच१९४९पीएलसी००६८७०)

नोंद. कार्या.: कस्तुरी इमारत, मोहन टी अडवाणी चौक, जमशेदजी टाटा रोड, मुंबई-४०००२०. वेबसाईट:www.bluestarindia.com; ई-मेल:investorrelations@bluestarindia.com सूचना

कंपनी कायदा २०९३ **(कायदा)** च्या कलम १०८, ११० व इतर लागू तरतूदी सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ (अधिनियम) चे नियम २० व २२, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ **(लिस्टिंग रेग्युलेशन्स)** च्या नियम ४४ आणि सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकांत्सार (एमसीए) विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० सहवाचिता अन्य आवश्यक सामान्य परिपत्रक क्र.0९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भित) आणि आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम (अंमलातील वेळेकरिता कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा कोणतेही पुर्नजोडणीसह) नुसार रिमोट ई-वोटिंगद्वारे टपाल मतदानामार्फत खालील विशेष ठरावांवर **ब्ल्यु स्टार लिमिटेड (कंपनी)** च्या सदस्यांची मान्यता घेण्यात येणार आहे.

- १. ३० जानेवारी, २०२४ ते २९ जानेवारी, २०२९ पर्यंत ५ सलग वर्षांकरिता मुदतीकरिता कार्यालय धारणेसाठी कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. जी. मुरलीधर (डीआयएन:0३६०११९६) यांची नियुक्ती.
- २. ३० जानेवारी, २०२४ ते २९ जानेवारी, २०२९ पर्यंत ५ सलग वर्षांकरिता मुदतीकरिता कार्यालय धारणेसाठी कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. विपीन सोंधी (डीआयएन:00३२७४००) यांची नियुक्ती.

कंपनीने **शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २**०२४ रोजी ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत अशा सदस्यांना टपाल मतदान सूचना पाठविली आहे.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत आणि त्यांना टपाल मतदान/ई-वोटिंग सूचना मिळालेली नाही त्यांनी तात्पुरते त्यांचे ई-मेल कंपनीचे आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे <u>https://</u> linkintime.co.in/EmailReg/email\_register.html वर क्लिक करून नोंद करावेत आणि तद्नंतर सूचना दिल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रिया पुर्ण करावी. ई–मेलचे नोंदणी यशस्वी पुर्ण केल्यानंतर सदस्यांना सूचनेचे सॉफ्ट कॉपी प्राप्त होईल आणि टपाल मतदानाकरिता ई-वोटिंगबाबतचे युजरआयडी व पासवर्डसह ई-वोटिंगची प्रक्रिया मिळेल काही प्रश्न असल्यास सदस्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर कळवावे.

एमसीए परिपत्रकांच्या तरतुदीनुसार सदस्यांने फक्त रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेनेच मत देता येईल. तद्नुसार कायद्याच्या कलम १०८ व ११० सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि लिस्टींग रेग्यलेशन्सचे नियम ४४ नसार कंपनी तम्हाला सचित करीत आहे की. विद्युत स्वरुपात सदस्याने मत देता यावे याकरिता ई-वोटिंग सविधेसाठी नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे. यापुढे टपाल मतदानपत्रिका व मुद्रांक शुल्क भरलेले व्यवसाय प्रतिसाद लिफाफ्यासह टपाल मतदान सूचनेची वास्तविक प्रत सदर टपाल मतदानासाठी सदस्यांना पाठविले जाणार नाही आणि सदस्यांनी त्यांचे अनुमती किंवा विरोध फक्त रिमोट ई-वोटिंग प्रणालीनेच कळवावे.

ई-वोटिंग कालावधी सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४ (स.९.००वा. भाप्रवे) प्रारंभ होईल आणि मंगळवार, २६ मार्च, २०२४ (सायं.१७.००वा. भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधी दरम्यान ज्या सदस्यांकडे शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ (निश्चित दिनांक) रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असेल त्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. तद्नंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. सदस्यांद्वारे ठरावावर मत दिल्यास आणि निश्चिती दिल्यास त्या सदस्यास पुढे मत बदलता येणार नाही. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, सदर तारीख व वेळेनंतर प्राप्त टपाल मतदानपत्रिका हे त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही असे समजले जाईल. निश्चित तारखेला कंपनीचा सदस्य नसलेल्या सदस्यास टपाल मतदान सचना मिळाली असल्यास त्यांनी सदर टपाल मतदान सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

सदस्यांचे मतदान अधिकार हे नोंद तारीख अर्थात **शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४** रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्या त्यांच्या शेअर्सच्या सरासरीवर असेल. सदस्यांनी टपाल मतदान सूचनेचा भाग असलेले रिमोट ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया व सूचनेचा संदर्भ घ्यावा, जे कंपनीच्या www.bluestarindia.com, आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

संचालक मंडळाने टपाल मतदान व ई-बोटिंग प्रक्रियेमार्फत टपाल मतदान योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. एन.एल. भाटीया ॲण्ड असोसिएटस् कार्यरत कंपनी सचिवचे भागीदार श्री. भरत आर उपाध्याय (सदस्यत्व क्र.एफसीएस ५४३६), त्यांचे गैरहजेरीत श्री. भास्कर उपाध्याय (सदस्यत्व क्र.एफसीएस ८६६३) यांची नियुक्ती केली आहे.

टपाल मतदानाचा निकाल गुरुवार, २८ मार्च, २०२४ रोजी किंवा त्यापुर्वी अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, व्यस्थापकीय संचालक, समुह मुख्य वित्तीय अधिकारी किंवा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी यांच्याद्वारे तपासनिसांच्या अहवालासह घोषित केला जाईल. सदर निकाल तसेच तपासनीसांचा अहवाल कंपनीच्या <u>www.bluestarindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या तरतुदीनुसार कंपनीचे समभाग जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजकडे अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे सुद्धा कळविले जाईल. सदर निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रसिद्ध केले जाईल.

पुर्णपणे भरलेल्या टपाल मतदानपत्रिका किंवा ई–वोटिंग स्विकृतीकरिता कंपनीद्वारे विहित अंतिम तारीख ही ती तारीख असेल ज्या दिवशी आवश्यक बहुसंख्येने ठराव मंजूर करण्यात येतील.

काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांने <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिता फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) व ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क क्र.:0२२-४८८६७000/0२२-२४९९७000 किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in वर आणि एनएसडीएल पत्ता: ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, महाराष्ट्र येथे विनंती पाठवावी.

ब्ल्यु स्टार लिमिटेडकरिता

दिनांक: २३ फेब्रुवारी, २०२४ ठिकाण: मुंबई

राजेश पार्टे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.:ए१०७००

Date: 24-02-2024

Hon.Secretary

Charkop, Kandivali (West), Mumbai 400 067, is Cancelled with Mr. Motila Salecha, HUF Karta of M/s. Mal Investments due to Non Payment t TATA Capital Financial Services Ltd. A completed our payment since last years nor they reply to our notice, s treat this above agreement as Null a Void. Mr. Motilal Salecha has als 400 069 (Hereinafter referred to as 'the Said He died intestate on 22/11/2023 in signed the cancellation deed. Now I an Mumbai the Owner of the Flat & have peacefu

MRS. YOGINI RAJENDRA DAVE Flat No. A-005, 'A'Wing, Ground Floor Shree Siddhivinayak "A" Co-operative Housing Society Ltd., Charkop Kandivali (West), Mumbai - 400 067 Place: Mumbai Date: 24/02/2024

**PUBLIC NOTICE** 

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN MRS. YOGINI RAJENDRA DAVI & others inform the general public b publishing this that my Flat Registratio

No. 10813/2022 Dated: 01/08/2022

naving address at: A-005, on Groun Floor of "A" Wing, Shree Siddhivinaya

'A" Co-operative Housing Society Ltd

Notice is hereby given to public at large that my client SHRI SHĂILESH RAM PUNWANI has agreed to sell his flat scheduled below to NARENDRAKUMAR SUSHANT SAHOO and SHEETAL NARENDRA SAHOO rom encumbrances. Any person/s having any claim right, title, interest, share o

demand of any nature whatsoeve in the said flat is required to make the same known to me or society in writing along with the documentary proof within sever days from the date of publication hereof failing to which the dea shall be completed without any eference to such claims and the claims if any shall be deemed to be waived and given up in favou

### SCHEDULE OF FLAT

Flat No. 207, 2<sup>nd</sup> Floor, Inlak Nagar Co-op. H.S. Ltd., 15, Yai Road, Versova, Andheri West Mumbai 400061.

Vijay Raghavji Shah Mobile: 9322254239 Place: Mumbai Date: 24.02.2024

संदर्भः फ्लॅट क्र. ६३६, सहावा मजला. 'बी' विंग धारावी कल्पतरू एसआरए को-ऑप हाऊसिंग सोसायटी., बाबू जगलिवन नगर, संत रोहिदास मार्ग धारावी. मंबई- ४०००१७ क्षेत्रफळ २२५ चौ.फर कार्पेट, शेअर सर्टिफिकेट सभासद नोंदणी क्रमांक् 363 ज्यामध्ये 21 ते 25 पर्यंत पाच पूर्ण भरलेले शेअर्स आहेत., मुंबईच्या नोंदणी जिल्ह्यात ('फ्लॅट परिसर' म्हणून संदर्भित) सीएस क्रमांक 181, धारावीच्या जी-उत्तर, तालुका मुंबईचा भाग असलेला आणि वसलेला आहे. याद्वारे नोटीस देण्यात आली आहे की श्री मर्लिन

जॉर्ज टिनागरन हे वरील फ्लॅटच्या जागेवर हक्क शीर्षक आणि स्वारस्य असलेले मालक आहेत आणि त्यांनी ते श्री विक्रम बालाजी खंडारे यांच्याकडून विकत घेतले होते

कोणत्याही व्यक्ती/संस्थेला, ज्यांच्यावर दावा आक्षेप, हक्क, शीर्षक, व्याज किंवा कोणत्याही स्वरूपाचा आरोप आहे त्या मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर याद्वारे विनंती केली जाते की त्यांनी खाली स्वाक्षरी केलेल्या दाव्याच्या पराव्यासह ते लेखी कळवावे. खाली नम् के ल्याप्रमाणे, येथे प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत त्यांचे कार्यालय असणे, जे अयशस्वी झाल्यास, अशा व्यक्ती (त्यांचा) दावा माफ केला गेला आणि/ किंवा सोडला गेला असे मानले जाईल आणि<sup>ं</sup> तेच आमच्या क्लायंट आणि/किंवा त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना शीर्षकात

बंधनकारक नाही. अधिवक्ता लार्सन वैती B-01/C. कार्यालय क्रमांक 8 आणि 9 बलराम, समोर, जीएसटी भवन BKC, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051

ठिकाण: मुंबई तारीख: 24/02/2024 (उच्च न्यायालयाचे वकील)

जाहिर नोटीस